

Ref: 2021/AES/BSE/GEN/0012

13th February, 2021

To
The Listing Department,
BSE Limited,
Floor 25, P. J. Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Dear Sir/Madam,

BSE Scrip Code: 530355
Sub: Publication of Financial Results of Board Meeting in newspapers
Ref: Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copy of newspaper clipping of standalone and consolidated Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020, published in the following newspapers:

1. Financial Express - English Daily (All edition)
2. Loksatta - Marathi Daily

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully,
For Asian Energy Services Limited
(formerly Asian Oilfield Services Limited)



Shweta Jain
Company Secretary and Compliance Officer
Encl. a.a.



Asian Energy Services Ltd

(formerly Asian Oilfield Services Limited)

CIN : L23200MH1992PLC318353

Regd. Office :3B, 3rd Floor, Omkar Esquare, Chunabhatti Signal, Eastern Express Highway, Sion (E), Mumbai - 400 022. India

Phone + 91 (022) 4244 1100 Fax+91 (022) 4244 1120 Email mail@asianenergy.com Web <https://www.asianenergy.com>

Source to **Solutions**

QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

Particulars	Quarter ended 31.12.2020 (Rs. in lakhs)	Nine months ended 31.12.2020 (Rs. in lakhs)	Previous Year Quarter ended 31.12.2019 (Rs. in lakhs)
1 Total Income from operations (Net Profit) (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	90.80	229.95	985.81
2 Net Profit (Loss) for the period before tax, exceptional and/or Extraordinary items	13.96	15.90	1.04
3 Net Profit (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	13.96	15.90	1.04
4 Equity Share Capital	13.45	15.25	0.36
5 Total Comprehensive income for the period (Comprising Profit (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	13.45	15.25	0.36
6 Equity Share Capital	330.20	330.20	330.20
7 Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations) Basic	0.00	0.00	0.00
8 Diluted	0.41	0.40	0.01

NOTES: The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the Quarter and nine months ended December 31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Financial Results is available on the BSE's website, viz. www.bseindia.co.in and on the Company's website www.anapolymer.com. The above results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting) Rules, 2015.

For and on behalf of the Board of Directors of ANAPOLYMER LIMITED
 Sd/-
 Anand Kumar
 Managing Director
 DIN: 01314488
 Date: 02/23/2021

Principal Asset Management Pvt. Ltd.
 (CIN: U25000MH1999PTC064052)
 Regd. Off: Exchange Plaza, 9th Floor, Ground Floor, NSE Building, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 • Toll Free: 1800 425 5610 • Fax: (022) 6732 1512
 E-mail: customers@principalindia.com • Visit us at: www.principalindia.com

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF PRINCIPAL MUTUAL FUND [NO.49/2021]

Appointment of Dealer: Fixed Income for Principal Asset Management Private Limited (The Company):

NOTICE IS HEREBY GIVEN THAT Ms. Mansi Mehta has been appointed as Dealer - Fixed Income with effect from Monday, February 15, 2021. Accordingly, she shall be designated as a Key Personnel of the Company.

The details of Ms. Mansi Mehta are as follows:

Age / Qualification	Brief Experience
32 years / B.E and MBA	Ms. Mansi Mehta has an overall experience of 8 years in the field of Fixed Income. She has previously worked with SBI DIH Ltd., ITI Gils (erst while Crest Debt Capital), SBI Capital Market Securities, ICAP and Tata Consultancy Services.

Resignation of Dealer - Fixed Income for Principal Asset Management Private Limited (The Company):

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, Mr. Paras Mehta, Dealer - Fixed Income has resigned from the services of Principal Asset Management Private Limited ("the Company"). Pursuant to his resignation from the services of the Company, he shall cease to be the Key Personnel of the Company with effect from closure of business hours of February 16, 2021. Consequently, all reference pertaining to Mr. Paras Mehta in the SAI of Principal Mutual Fund shall stand deleted effective above date.

Contents hereof shall respectively form an integral part of the SAI of Principal Mutual Fund as amended from time to time and all other features / terms and conditions as mentioned therein shall remain unchanged.

For further information/assistance, do visit us at www.principalindia.com or e-mail us at customer@principalindia.com or call on our Toll Free: 1800 425 5610.

For Principal Asset Management Pvt. Ltd.
 Place : Mumbai
 Date : February 12, 2021
 Sd/-
 Authorised Signatory
 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

FORM G INVITATION FOR PROPOSAL OF INTEREST

(Under Regulation 35A of the Insolvency and Bankruptcy (Insolvency/ Resolution Process for Companies) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1 Name of the corporate debtor	Burris Infrastructure Limited
2 Date of resolution of corporate debtor	February 23, 2021
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies/India Company
4 Corporate identity number / linked entity identification number / principal office identification number of corporate debtor	201903019PLD24753
5 Address of the registered office & principal office (if any) of corporate debtor	Registered Address : Baramati, A-112, Road No. 4, 4th Stage, Extension, New Goregaon, Mumbai - 400 075, India Postal Address : Laurus Infrastructure Limited, MOC, Additional Sector, Muscat, Sultanate of Oman
6 Insolvency commencement date of the corporate debtor	November 24, 2020
7 Date of initiation of resolution process	February 13, 2021
8 Eligibility for resolution applicants under section 252(1) of the Code is available at:	www.insolvencyandbankruptcy.com
9 Names of eligibility applicants under section 252(1) of the Code is available at:	www.insolvencyandbankruptcy.com
10 Last date for receipt of expression of interest	March 02, 2021
11 Date of issue of provisional list of prospective resolution applicants	March 08, 2021
12 Last date for submission of proposals to prospective resolution applicants	March 14, 2021
13 Date of issue of final list of prospective resolution applicants	March 19, 2021
14 Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	March 24, 2021
15 Name of attorney report for resolution plan	By email to the Resolution Professional at corporate.debtors@burrisinfrastructure.com
16 Last date for submission of resolution plans to resolution professional	April 13, 2021
17 Name of submitting resolution plans to resolution professional	Subject All Documents in 2 parts before the Insolvency Professional Part 1: Sealed Envelope Addressed to: Corporate Resolution Professionals, Laurus Infrastructure Limited, Attention: Ram Singh Sethi, 1101 Dames' Tavern, Nairam Park, Mumbai - 400 041, India Part 2: E-mail all documents in password protected files to : corporate.debtors@burrisinfrastructure.com
18 Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	May 12, 2021
19 Name and registration number of the resolution professional	Ram Singh Sethi BSR/PR/401/PT/19/2019/2089/1905
20 Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Ram Singh Sethi Address: Flat No. 208, Tower 2, Crescent Bay Jeeva Plaza Road, West, Mumbai-400 021, India Address: 1101, Dames' Tavern, Nairam Park, Mumbai-400 023, India Correspondence Email: corporate.debtors@burrisinfrastructure.com The Resolution Professional to email all documents to corporate.debtors@burrisinfrastructure.com
21 Further details are available at or with	www.insolvencyandbankruptcy.com
22 Date of publication of Form G	February 13, 2021

Sincerely,
 Ram Singh Sethi
 BSR Registration Number: BSR/PR/401/PT/19/2019/2089/1905
 Date : February 13, 2021
 Place : Mumbai
 For Enquiries: Insolvency Professional (United)

CENTURY EXTRUSIONS LIMITED

Regd. Office: T13 Park Street, 9th Block, 2nd Floor, Kumbakonam - 752019
 Email: century@centuryextrusions.com
 Website: www.centuryextrusions.com
 Tel: +91 (0)435 2222 1102 / 1251. Telex: +91 (0)435 2240 5636
 CIN: U13201TN1999PLC10125

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

PARTICULARS	Quarter Ended		Nine Months Ended		Previous Year Quarter Ended
	31.12.2020	31.12.2020	31.12.2020	31.12.2020	
1 Total Income from operations	5883	5107	6162	12272	22100
2 Total Income from operations (Net Profit) (Loss) before tax	47	25	43	165	154
3 Total Comprehensive Income (after tax)	9645	9125	6225	12378	23216
4 Equity Share Capital					
5 Total Comprehensive Income (after tax) (Basic)	4380	3743	4236	8232	17381
6 Diluted					
7 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Basic)	110	93	105	205	435
8 Diluted					
9 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Diluted)	33	28	34	68	141
10 Total Comprehensive Income (after tax) (Basic)	185	111	77	323	338
11 Diluted					
12 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Basic)	46	28	19	81	85
13 Diluted					
14 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Diluted)	14	12	13	29	33

Notes:
 1 The above results have been reviewed by the Audit Committee at their meeting held on 12th February 2021 for the quarter and nine months ended 31st December 2020 and the results were approved by the Board of Directors at their meeting held on 12th February 2021.
 2 The Company has no business segments i.e. manufacturing of Aluminium Extruded Profiles and manufacturing Transportation and Distribution Ltd. (Indians) However, the company does not fall under any of the criteria laid down under Ind AS - 108 and hence segment Reporting is not applicable.
 3 The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the Stock Exchange of India at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and on the company's website at www.centuryextrusions.com
 4 Ind AS 115, Revenue from Contracts with Customers, mandatory for reporting periods ending on or after April 1, 2021 applies the existing revenue recognition criteria. As per the assessment of the Company, an adjustment of Ind AS 115, there is a decrease in the profit of the Company by Rs. 21 lakhs for the nine months ended 31st December 2020.
 5 To the economy and demand gap, gradually recovering through "new normal" than the disruption and challenges due to 19th by the COVID-19 pandemic, company's operations and sales are improving and the company expects a sustainable future as mentioned in the time ahead. However, as a result of pandemic and lockdown the figures of current quarter and that of nine months ended are not comparable with figures of corresponding quarter and nine months ended.
 6 The management has assessed company's financial position and does not anticipate in its liquidity to continue as a going concern, including the carrying value of its property, plant and equipment. The Company has assessed the impact of COVID-19 pandemic on its business operations based on the relevant internal and external information and will continue to do so for taking appropriate action as and when required."

By order of the Board
 For Asian Energy Services Limited
 (Formerly Asian Offfield Services Limited)
 Ashutosh Kumar
 Whole-time Director & CEO
 DIN: 04918246
 Place: Mumbai
 Date: 15th February, 2021

THE WATERBASE LIMITED

Regd. Office : Anantapuram Village T P Gadar Mandal, Bellaria, Andhra Pradesh - 524 344.
 Ph. +91-9100018037 E-mail: investor@waterbaseindia.com
 Website: www.waterbaseindia.com CIN: U05005AP1987PLC018436

Extract of Unaudited Consolidated Financial Results For The Quarter and Nine months Ended December 31, 2020

S/No	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended
		31 Dec 2020	30 Sep 2020	31 Dec 2020	31 Mar 2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1 Total Income	3,965.30	6,930.86	16,802.40	32,488.44		
2 Net profit/(loss) before tax and exceptional items	(96.58)	588.80	1,151.66	2,483.77		
3 Net profit/(loss) before tax and after exceptional items	(96.58)	588.80	1,151.66	2,483.77		
4 Net profit/(loss) after tax and exceptional items	(96.63)	433.54	855.25	1,949.06		
5 Total Comprehensive Income (after tax)	(73.28)	428.87	841.29	1,938.43		
6 Equity share capital (Face value of Rs.10/- per equity share)	4,142.68	4,142.68	4,142.68	4,142.68		
7 Other equity				14,748.95		
8 Earnings Per Share (of Rs.10/- each) (a) Basic	(0.17)	1.05	2.05	4.46		
(b) Diluted	(0.17)	1.05	2.05	4.46		

Notes:
 1 The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 11, 2021.
 2 This is the fourth quarter of preparation of consolidated financial statements pursuant to acquisition of controlling stake in Sasthya Vistar Dorji Regency Private Limited during the quarter ended March 31, 2020 by the Parent Company, hence comparative figures for the corresponding previous quarter and nine months ended December 31, 2019 have not been presented.
 3 Additional information on standalone financial results is as follows:

S/No	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended
		31 Dec 2020	30 Sep 2020	31 Dec 2019	31 Mar 2020	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1 Total Income	3,965.30	6,930.86	6,744.43	16,802.40	27,710.34	32,488.44
2 Net profit/(loss) before tax and exceptional items	(96.51)	588.36	101.06	1,152.27	2,827.53	2,488.59
3 Net profit/(loss) before tax and after exceptional items	(96.51)	588.36	101.06	1,152.27	2,827.53	2,488.59
4 Net profit/(loss) after tax and exceptional items	(96.58)	433.90	73.20	855.88	2,103.59	1,853.88
5 Total comprehensive income (after tax)	(73.21)	429.23	75.21	841.89	2,109.62	1,835.25

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of Stock Exchange www.bseindia.com and also on the Company's website www.waterbaseindia.com
 On behalf of Board of Directors
 Vikramaditya Mohan Thapar
 Place : New Delhi

CG-1006, 6th Floor, Dr. Ambedkar Road, Worli, Mumbai - 400 030, India
 Tel.: +91 22 2423 7777, Fax: +91 22 2423 7733, Website: www.cgglobal.com
 Corporate Identity Number: L99999MH1937PLC002641

Nil Statement of Deviation / Variation in utilisation of funds raised

Name of listed entity	CG Power and Industrial Solutions Limited
Mode of Fund Raising	Preferential Issue
Date of Raising Funds	November 26, 2020
Amount Raised	₹ 587.50 Crores
Report filed for Quarter ended	December 31, 2020
Monitoring Agency	Applicable
Monitoring Agency Name, if applicable	ICICI Bank Limited
Is there a Deviation / Variation in use of funds raised	No
If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which was approved by the shareholders	Not Applicable
If Yes, Date of shareholder Approval	Not Applicable
Explanation for the Deviation / Variation	Not Applicable
Comments of the Audit Committee after review	No Comments
Comments of the auditors, if any	No Comments

Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in the following table

Original Object	Modified Object, if any	Original Allocation (₹ in Crores)	Modified allocation, if any	Funds Utilised (₹ in Crores)	Amount of Deviation/ Variation for the quarter according to applicable object	Remarks if any
Current / future running and expansion of the business, working capital, general corporate purposes, repayment of loans and for payment of interest on loans availed by the Company	Not Applicable	587.50	Not Applicable	372.37	NIL	NIL

Deviation or variation could mean:
 (a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or
 (b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was originally disclosed or
 (c) Change in terms of a contract referred to in the fund raising document i.e. prospectus, letter of offer, etc

Note:
 The Company allotted 64,25,23,365 equity shares of face value of ₹ 2 each at a price of ₹ 6.50/- (including premium) per Equity Share and 17,52,33,645 warrants, each carrying a right exercisable by the Warrant holder to subscribe to one Equity Share per Warrant within 18 months from allotment to Tube Investments of India Limited on November 25, 2020 on Preferential issue basis. The said equity shares got listed on BSE and NSE w.e.f December 18, 2020 vide their letters dated December 17, 2020.

Out of the total proceeds of ₹ 587.50 Crores raised by the Company through preferential allotment dated November 26, 2020, the Company has utilized ₹ 372.37 Crores for the objects as stated in the Notice of the Extra-ordinary General Meeting dated August 7, 2020 during the quarter ended December 31, 2020.

For CG Power and Industrial Solutions Limited
 Sd/-
 Sushael Todi
 Chief Financial Officer

Nil Statement of Deviation / Variation in utilisation of funds raised

Name of listed entity	CG Power and Industrial Solutions Limited
Mode of Fund Raising	Preferential Issue
Date of Raising Funds	December 19, 2020
Amount Raised	₹ 100 Crores
Report filed for Quarter ended	December 31, 2020
Monitoring Agency	Applicable
Monitoring Agency Name, if applicable	ICICI Bank Limited
Is there a Deviation / Variation in use of funds raised	No
If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which was approved by the shareholders	Not Applicable
If Yes, Date of shareholder Approval	Not Applicable
Explanation for the Deviation / Variation	Not Applicable
Comments of the Audit Committee after review	No Comments
Comments of the auditors, if any	No Comments

Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in the following table

Original Object	Modified Object, if any	Original Allocation (₹ in Crores)	Modified allocation, if any	Funds Utilised (₹ in Crores)	Amount of Deviation/ Variation for the quarter according to applicable object	Remarks if any
Current / future running and expansion of the business, working capital, general corporate purposes, repayment of loans and for payment of interest for loans availed by the Company	Not Applicable	100	Not Applicable	NIL	Not Applicable	NIL

Deviation or variation could mean:
 (a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or
 (b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was originally disclosed or
 (c) Change in terms of a contract referred to in the fund raising document i.e. prospectus, letter of offer, etc

Note:
 The Company allotted 6,87,26,522 equity shares of face value of ₹ 2 each at a price of ₹ 14.55/- (including premium) per Equity Share to Tube Investments of India Limited on Preferential issue basis and the said shares got listed on BSE and NSE w.e.f January 11, 2021 vide their letters dated January 8, 2021.

Out of the total proceeds of ₹ 100 Crores raised by the Company through preferential allotment dated December 19, 2020, the Company has not utilized any amount from the proceeds of the said preferential issue.

For CG Power and Industrial Solutions Limited
 Sd/-
 Sushael Todi
 Chief Financial Officer
 Place : Mumbai
 Date : February 12, 2021

उत्तराखंड राज्याचे पंतप्रधान
१७ टक्के खाती दिवटरकडून बंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारत सरकारच्या पहिले सोडवण खात्याने घोषित केलेल्या इतरात दिवटरच्या १० टक्के खात्यांचे दिवटरचे बंदे पुरविले आहे. सोडवण खात्याने अंतर्गत खाती टूटकर योजनेचे वेळी २०२१ जानेवारीचे दिवस संपल्यानंतर दिवटरचे बंदे पुरविले आहे. दिवटरच्या खात्यांचे बंदे पुरविले आहे. दिवटरच्या खात्यांचे बंदे पुरविले आहे. दिवटरच्या खात्यांचे बंदे पुरविले आहे.

फसवळीचा कायदा

नवी दिल्ली: डिसेंबर २०२० मधील विरमकरावत नवकर अखिलेच्या २६.९ टक्के पेटेटर करवायचे केलेले फसवळीच्या कायद्याचे अर्थव्यवस्था मंत्रालयाने अद्ययावत केले. फसवळीच्या कायद्याचे अर्थव्यवस्था मंत्रालयाने अद्ययावत केले. फसवळीच्या कायद्याचे अर्थव्यवस्था मंत्रालयाने अद्ययावत केले.

पिचाई यांचे नाव वगळले

एनएसएने अजय कुमार टाकड्याचे नाव वगळले. एनएसएने अजय कुमार टाकड्याचे नाव वगळले. एनएसएने अजय कुमार टाकड्याचे नाव वगळले.

केंद्र सरकार, दिवटरला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिवटरला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. दिवटरला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. दिवटरला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा.

'हस्तर'चे फिलंट यांचे निधन

महाराष्ट्रातील 'हस्तर' या संस्थेचे उद्योग मंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजय कुमार टाकड्यांचे निधन झाले. अजय कुमार टाकड्यांचे निधन झाले. अजय कुमार टाकड्यांचे निधन झाले.

बोरोसील रिन्यूएबलस लिमिटेड

(पूर्वीची बोरोसील नवस वर्क्स लिमिटेड म्हणून ओळखली जाते)

३१ डिसेंबर, २०२० चे सार्वजनिक निमाही आणि नजमाहीकरिता असेलेशनरिपोर्ट वितरीत निवृत्तियांचा उतराव

क्र. सं.	विवरण	पिचाई अंदाज	माझी अंदाज	पिचाई अंदाज
१	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१९,९२,८९	२०,८९,९९	१९,९२,८९
२	संपूर्णवर्षातील निवृत्तिया (करणी आणि असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
३	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत (असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
४	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत (असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
५	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत (असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
६	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत (असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
७	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत (असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
८	संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत (असेलेशनरिपोर्ट)	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९

Asian Energy Services

एशियन एनर्जी सर्विसेस लिमिटेड

३१ डिसेंबर २०२० चे सार्वजनिक निमाही आणि नजमाहीकरिता असेलेशनरिपोर्ट वितरीत निवृत्तियांचा उतराव

विवरण	पिचाई अंदाज	माझी अंदाज	पिचाई अंदाज
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१९,९२,८९	२०,८९,९९	१९,९२,८९
संपूर्णवर्षातील निवृत्तिया	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९
संपूर्णवर्षातील शुद्ध मुलाखत	१,९९,९९	१,९९,९९	१,९९,९९

राम मंदिरासाठी देणगी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांची हत्या

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हत्या करण्यात आले. देणगी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हत्या करण्यात आले. देणगी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हत्या करण्यात आले.

FORCE MOTORS LIMITED

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2020.

Sr. No.	Particulars	Quarter ended		
		31 Dec 2020 (Unaudited)	31 Dec 2020 (Unaudited)	31 Dec 2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	49,118	1,37,116	86,911
2	Net Profit / (Loss) before Tax and Exceptional Items	(2,533)	(9,426)	2,825
3	Net Profit / (Loss) before Tax and after Exceptional Items	(2,053)	(8,426)	872
4	Net Profit / (Loss) after Tax	(1,895)	(6,989)	1,380
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,343)	(6,019)	1,687
6	Equity Share Capital	1,318	1,318	1,318
7	Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)		1,95,216	
8	Earnings Per Share (Face value of ₹10/- per Share) Basic and Diluted Earnings Per Share (not annualised) (in ₹)	(14.41)	(53.10)	10.45

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION :

Sr. No.	Particulars	Quarter ended		
		31 Dec 2020 (Unaudited)	31 Dec 2020 (Unaudited)	31 Dec 2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	49,109	1,37,089	86,901
2	Profit / (Loss) before Tax	(1,654)	(8,632)	1,029
3	Profit / (Loss) after Tax	(1,494)	(6,188)	1,539
4	Total Comprehensive Income (after tax)	(942)	(5,216)	1,848

CEINSYS TECH LTD

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended 31.12.2020	Nine Months Ended 31.12.2020	Quarter Ended 31.12.2019	Quarter Ended 31.12.2020	Nine Months Ended 31.12.2020	Quarter Ended 31.12.2019
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from Operations/Net	4,830.20	12,434.24	5,050.64	4,830.20	12,434.24	5,551.80
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	533.47	237.40	934.58	532.83	181.51	920.81
Net Profit / (Loss) for the period (before tax after Exceptional and/or Extraordinary Items)	533.47	237.40	934.58	532.83	181.51	920.81
Net Profit / (Loss) for the period (after tax after Exceptional and/or Extraordinary Items)	434.80	185.44	711.73	433.85	108.52	699.19
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	431.87	177.85	709.28	431.32	101.83	696.74
Equity Share Capital	1,911.71	1,911.71	1,911.71	1,911.71	1,911.71	1,911.71
Reserves (including Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the corresponding period	7,643.86	7,643.86	5,399.42	7,643.72	7,643.72	5,984.87
Earnings Per Share (Face Value of ₹10/-)	3.97	1.67	6.40	3.90	0.99	6.29
Basic (Annualised)	3.97	1.67	6.40	3.90	0.99	6.29
Diluted (Annualised)	3.97	1.67	6.40	3.90	0.99	6.29